# AIIMS to review MoU with NBCC as faculty opposes monetising land

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 17

**AMID THE FACULTY** members' stiff opposition to government's move to monetise land to raise funds for building flats, the AI-IMS administration has decided to review the MoU it signed with the NBCC for the purpose.

A meeting to discuss the nitty-gritty of the MoU was held on Monday wherein the Faculty Association of AIIMS (FAIIMS) vehemently protested against the selling of 10% of the institute's land for commercial purposes.

"After the meeting, it has been decided that the details of the MoU will be shared with all faculty members and their comments will be sought. We will review the agreement based on the feedback," a senior AIIMS official

The AIIMS and the National **Buildings Construction Corpo**ration Ltd, in January, had entered into an agreement, as part of which the latter would build 3,928 apartments in Ansari Nagar, West Campus and Ayurvigyan Nagar in South Delhi for the staff and the faculty of the country's premier medical insti-

The estimated cost of the project is ₹4,441 crore.

tute on over 75 acres of land.

In turn, around 7.8 acres of

the institute's land would be given to the NBCC for commercial use.

The NBCC would charge 10% of the final cost as project

management consultancy fee and 1% for the marketing expenses on total fund realisation from the sale and lease of the built-up area.

#### MARATHWADA REFRACTORIES LIMITED (CIN: L26900KA1979PLC061580)

Registered Office: Mantri House, No. 41, Vittal Mallya Road, Bangalore-560001 Phone: 080- 4130 0000

NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations 2015, that a meeting of Board of Directors will be held on Wednesday, May 24, 2017, inter-alia to consider and adopt audited financial results of the Company for the financial year ended 31st March, 2017.

Information in this regard is also available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com. For Marathwada Refractories Limited

Girish Gupta H.S. Place: Bangalore Date: 17.05.2017

Managing Director DIN: 01683190

GE T&D India Limited

(formerly ALSTOM T&D India Limited) (CIN: L31102DL1957PLC193993) Regd. Off.: A-18, First Floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi – 110020 Tel. No. 91 11 41610660 Fax No. 91 11 41610659 Website: www.alstomindiainvestorrelations.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, May 24, 2017, to consider and approve, inter-alia, the financial results for the financial year ended on March 31, 2017 (Audited) and for the quarter ended on that date; and to consider recommendation of dividend, if any. The Notice is available on the website of the Company, i.e. www. alstomindiainvestorrelations.com and that of the stock exchanges, i.e. www.nseindia. com, www.bseindia.com and www.cse-india.com

for GE T&D India Limited

Manoj Prasad Singh Company Secretary

## **SWADESHI INDUSTRIES AND LEASING LTD**

Regd. Office: Shop No. 2-3, Shree Nath Krupa Building, Opp. Swagat Hall, Kasturba Rd No.5, Borivali (E), Mumbai - 400066 Tel: 022-28648850 E-Mail: compliance@swadeshiglobal.com, Web Site: www.swadeshiglobal.com (CIN: L45209MH1983PLC031246) NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of Company will be held on Saturday, 27th May 2017, inter alia to consider and approve the Audited Financial Results for the fourth quarter and financial year ended 31st March 2017, along with the statements of Assets and Liabilities for the half year ended 31st March 2017. Further as per the "Code of Conduct" formed under the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015; the trading window will be closed from 19th May, 2017 till forty eight hours after the date of declaration of results for Directors, KMP Officers and Designated Employees, and their immediate relatives. This information is also available on Company's website at www.swadeshiglobal.com and also on Stock Exchanges Website at www.bseindia.com

For Swadeshi Industries and Leasing Limited **Gaurav Jain** Date: 17th May, 2017 **Managing Director** 

(DIN: 06794973) Place: Mumbai

#### ADLABS Entertainment Limited Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur,

District Raigad 410 203, Maharashtra, India. Corporate Office: 9" Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West),

Mumbai 400 053, Maharashtra, India, CIN: L92490MH2010PLC199925, Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088 Email: compliance@adlabsentertainment.com Website: www.adlabsimagica.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulations 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, May 25, 2017, inter alia, to consider and approve Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2017.

The said notice is also available on the Company's website at www.adlabsimagica.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Adlabs Entertainment Limited Place: Mumbai Madhulika Rawat Date: May 17, 2017 Company Secretary

A JM FINANCIAL

#### ORIENTAL BANK OF COMMERCE (A Government of India Undertaking)

Department of Information Technology, Corporate Office, Sector-32, Gurugram - 122 001

Place : Noida

Date : May 17, 2017

# **TENDER NOTICE**

Technically complete and commercially competitive online proposals are invited from reputed vendors for Empanelment for supply, installation and maintenance of UPS systems and batteries. Bid closing date is 09.06.2017 at 15:00 hrs.

Further details and RFP document are available at Bank's website https://www.obcindia.co.in and other websites http://tenders.gov.in, https://obc.eproc.in Place: Gurugram

Date: 17.05.2017

Dy. General Manager (IT)



Place: Noida

Date: May 17, 2017

EON ELECTRIC LIMITED Regd. Office: 1048, Sector-14, Sonepat,-131001 (Haryana) Coporate Office: B-88, Sector-83, Noida-201305 (Uttar Pradesh) Coporate Identification Number (CIN): L31200HR1989PLC035580 Tel:+91-120-3096700, Fax:+91-120-3096800

energising smiles Email: investors@eonelectric.com, Website: www.eonelectric.com

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, that a meeting of the Board of Directors of Eon Electric Limited will be held on Wednesday, the 24th May, 2017 at 11,00 AM at 208, Hemkunt Tower, 98, Nehru Place, New Dethi - 110 019 o consider, approve and take on record, inter-alia, the Audited Annual Accounts and Audited Financial Results of he Company for the year ended on March 31, 2017, (both Standalone and Consolidated) in accordance with

Regulation 33 of the Listing Regulation. The said intimation is also available on the website of the Company at www.eonelectric.com as well as on the websites of Stock Exchanges - The BSE Limited at www.bseindia.com and The National Stock Exchange of India

By order of the Board For Eon Electric Limited K. B. Satija

**ACI INFOCOM LIMITED** 

Regd. Office: 301, 3rd floor, Dimple Arcade Annex, Asha Nagar, Kandivali (East), Mumbai 401101

Tel: 022-40166323 E-Mail: compliance@acirealty.co.in, Web Site: www.acirealty.co.in

(CIN: L72200MH1982PLC175476)

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of Company will be held on Friday, 26th May 2017, inter alia to consider and approve the Audited Financial Results for the fourth quarter and financial year ended 31st March 2017, along with the statements of Assets and Liabilities for the half year ended 31st March 2017. Further as per the "Code of Conduct" formed under the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015; the trading window will be closed from 18th May, 2017 till forty eight hours after the date of declaration of results for Directors, KMP Officers and Designated Employees, and their immediate relatives. This information is also available on Company's website at

www.acirealty.co.in and also on Stock Exchanges Website at www.bseindia.com

Date: 17th May, 2017

Place: Mumbai

Date: 17.05.2017

Place: Mumbai

For ACI Infocom Limited **Kushal Chand Jain** Director (DIN: 03545081)

Chief Financial Officer

#### **FULFORD (INDIA) LIMITED** MSD MSD

(A Subsidiary of Merck & Co., Inc., Kenilworth, N.J., U.S.A.) CIN: U99999MH1948PLC006199

Regd. Office: 8th Floor, Platina, Plot No. C-59, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 098 Tel: 022-6789 8888, Email micompliance@merck.com Website: www.fulfordindia.com

#### NOTICE Notice is hereby given to the shareholders of Fulford (India) Limited

("the Company") pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.

As per the existing provisions of the Companies Act 2013, the unpaid/ unclaimed dividend for the financial year 2008 was transferred to the Investor Education & Protection Fund (IEPF) on June 6, 2016 since a period of seven years got elapsed after the said dividend was declared and paid and remained unclaimed.

Pursuant to the provisions of the Rules, all shares in respect of which dividends are not claimed/paid for the last consecutive seven years from the financial year 2008 onwards in respect of any shareholder have to be transferred to IEPF Suspense A/c.

Shareholders who have not claimed their dividends from the financial year 2008 onwards can write to or contact our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai -400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in for further details and making a valid claim for the unpaid dividends. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose dividend is liable to be transferred to IEPF under the Rules.

The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to IEPF Suspense Account on its website www.fulfordindia.com to enable the shareholders to verify the details of such unpaid/unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF Suspense Account.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by May 25, 2017 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the above said shares to IEPF at the appropriate date as per procedure stipulated in the Rules. In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

> For Fulford (India) Limited Vivek V. Kamath **Managing Director DIN 06606777**

# JM FINANCIAL MUTUAL FUND

I. Notice is hereby given that the Trustees of JM Financial Mutual Fund have approved the declaration of dividend under the below mentioned Dividend Options of the following Scheme and fixed Monday, May 22, 2017 as the record date for this purpose in accordance with SEBI Circular No. SEBI/IMD/CIR No. 1/64057/06 dated April 4, 2006. All unitholders whose names appear on the register of unitholders under the below mentioned Dividend Options of the Scheme, as at the close of business hours on the said record date, shall be eligible to receive the dividend.

Scheme/Option Name	Face Value per unit (₹)	NAV per unit (₹) as on May 16, 2017	Dividend upto (₹)	
JM Arbitrage Advantage Fund - Dividend Option	40	10.5387		
JM Arbitrage Advantage Fund - (Direct) - Dividend Option	10	10.9298	0.03 per unit	

However, the final dividend rate will be declared based on the availability of distributable surplus in the Dividend Options of the Scheme on the record date.

After payment of dividend, the per unit NAV of the Dividend Options of the Scheme will fall to the extent of the payout and statutory levies (if applicable).

II. Notice is hereby given that the following Branch/Point of Acceptance of JM Financial Asset Management Limited (the "AMC") will cease to operate/be de-activated with effect from May 31, 2017 for acceptance of transactions:

Location Address Lucknow 1st Floor, AA Complex, 5 Park Road, Lucknow - 226001, Tel: (0522) 4026636/37

Investors are requested to make a note of the above change and may avail the services of the local office of our Registrar i.e. M/s. Karvy Computershare Private Limited as per the computer printed address on the Statement of Account issued to them or any of the nearest Official Points of Acceptance of the AMC for any transaction related matter.

Bhanu Katoch Chief Executive Officer Place : Mumbai JM Financial Asset Management Limited (Investment Manager to JM Financial Mutual Fund) Date: May 17, 2017

For further details, please contact :

JM Financial Asset Management Limited (Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.),

Registered Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025. Corporate Office: Office B, 8th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025. Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. • Tel. No.: (022) 6198 7777

Fax No.: (022) 6198 7704.
E-mail: investor@jmfl.com
Website: www.jmfinancialmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme

related documents carefully. Ref No. D-2/2017-18

#### *#ICICI* PRUDENTIAL MUTUAL FUND

### ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051. Tel: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, website: www.icicipruamc.com, email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

#### Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Income Opportunities Fund and ICICI Prudential Balanced Advantage Fund (the Schemes)

Notice is hereby given to all the investors/unit holders of the Schemes that May 23, 2017\* has been approved as the record date for declaration of the following dividend under the Schemes. Accordingly, dividend will be paid to all the unit holders/ beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close of business hours on the record date.

Plans/Options under the Schemes	Rate of dividend (₹ Per unit) (Face value of ₹ 10/- each)\$	NAV as on May 16, 2017 (₹ Per unit)					
ICICI Prudential Income Opportunities Fund #							
Dividend Quarterly	0.0858	10.9410					
Institutional Quarterly Dividend	0.0890	11.3459					
Direct Plan - Dividend Quarterly	0.1199	11.2933					
ICICI Prudential Balanced Advantag	e Fund						
Direct Plan - Monthly Dividend	0.10	15.34					
	3						

- # Subject to deduction of applicable dividend distribution tax.
- \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the respective Schemes.
- \* or the immediately following Business Day, if that day is a Non-Business Day.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the respective Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy, if any.

Investors are requested to take a note of the above.

Place: Mumbai

Date: May 17, 2017

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Sd/-**Authorised Signatory** 

No. 018/05/2017 CALL MTNL/BSNL: 1800 222 999 • Others: 1800 200 6666 • Or, apply online at www.icicipruamc.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# **Edelweiss Agri Value Chain Limited**

(Formely known as Edelweiss Integrated Commodity Management Limited)

Corporate Identity Number- U63090MH2014PLC256473 Regd. Off: Edelweiss House, Off. C.S.T.Road, Kalina Mumbai 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www edelweissfin com

Financial Results for the half year and year ended March 31, 2017 (₹ in Crores)

	Particulars	Half Year Ended		Year Ended	
		·	March 31, 2016	March 31, 2017 Audited	March 31, 2016 Audited
		Unaudited	Unaudited		
1	Revenue from Operations	769.76	473.26	1,527.89	984.60
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.91	19.30	3.13	2.30
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.91	19.30	3.13	2.30
ļ	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.69	18.46	1.80	1.50
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)]	1.69 ax)	18.46	1.80	1.50
5	Paid- up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	100.05	100.05	100.05	100.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	3.29	1.49	3.29	1.49
3	Net worth *	95.66	101.14	95.66	101.14
)	Paid- up Debt Capital / Outstanding Debt	535.42	558.66	535.42	558.66
LO	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
11	Debt Equity Ratio **	5.60	5.52	5.60	5.52
12	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face value of ₹ 10/- Per Share)				
	- Basic (Not annualised)	0.17	1.85	0.18	0.15
	- Diluted (Not annualised)	0.17	1.85	0.18	0.15
.3	Capital Redemption Reserve	-	-	-	-
4	Debenture Redemption Reserve	3.28	-	3.28	-
.5	Debt Service Coverage Ratio (DSCR) ***	0.05	0.06	0.09	0.05
.6	Interest Service Coverage Ratio (ISCR) ****	1.11	2.20	1.06	1.09

\*\*Debt-equity Ratio = Total debt (Long term + Short term + Current maturities of long term debt) / Net worth \*\*\*DSCR = Profit before interest and tax / (Interest expense + Principal repayment in next six months) \*\*\*\*ISCR = Profit before interest and tax / Interest expense

\*Net worth = Share capital + Share application money pending allotment + Reserves and Surplus – Deferred Tax Assets

- 1 The above is an extract of the detailed format of annual financial results filed with Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website www.edelweissfin.com.
- ended March 31, 2017 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 16, 2017. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other

The Financial results of Edelweiss Agri Value Chain Limited ('EAVCL' or 'the Company') for the half year and year

- Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website www.edelweissfin.com. Earnings per share for the half year ended March 31, 2017 and March 31, 2016 have been calculated for six months
- and not annualised.

Santosh Dadheech

**Executive Director** 

Din: 00196204

On the behalf of Board of Directors

(₹ in Crores)

Mumbai, May 16, 2017

## **Edelweiss Commodities Services Limited**

Corporate Identity Number-U45201AP2006PLC078157 Regd. Off: 2nd Floor, M.B. Towers, Plot No 5, Road No 2, Banjara Hills, Hyderabad - 500034 Tel: +040 - 4031 6900 Corporate Off: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: 022 - 4009 4400 Fax: 022 - 4086 3610

Financial Results for the half year and year ended March 31, 2017

	Particulars	Half Year Ended		Year	Ended
		March 31, 2017	March 31, 2016	March 31, 2017	March 31, 2016
		Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Revenue from operations	1,028.82	8,510.34	4,320.52	17,197.54
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	55.76	48.54	80.77	94.93
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	55.76	48.54	80.77	94.93
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	39.84	34.95	57.14	65.02
5	Total Comprehensive Income for the period	39.84	34.95	57.14	65.02
6	Paid-up equity share capital (Face Value of 10/- Per Share)	29.78	29.78	29.78	29.78
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	518.63	523.38	518.63	523.38
8	Net worth *	569.16	577.24	569.16	577.24
9	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	10,209.51	6,350.35	10,209.51	6,350.35
10	Outstanding Redeemable Preference Shares	27.29	27.29	27.29	27.29
11	Debt Equity Ratio **	17.94	10.94	17.94	10.94
12	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of 10/- Per Share)				
	- Basic (Not annualised)	12.61	10.96	17.64	20.29
	- Diluted (Not annualised)	12.61	10.96	17.64	20.29
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	162.85	99.13	162.85	99.13
15	Debt Service Coverage Ratio (DSCR) ***	0.08	0.08	0.12	0.13
16	Interest Service Coverage Ratio (ISCR) ****	1.12	1.14	1.09	1.14

\* Net worth = Share capital + Share application money pending allotment + Reserves and Surplus – Deferred Tax Assets \*\* Debt-equity Ratio = Total debt (Long term + Short term + Current maturities of long term debt) / Net worth \*\*\* DSCR = Profit before interest and tax / (Interest expense + Principal repayment in next six months) \*\*\*\* ISCR = Profit before interest and tax / Interest expense

- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website -
- year ended March 31, 2017 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 16, 2017. 3 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other

2 The Financial results of Edelweiss Commodities Services limited ('ECSL' or 'the Company') for the half year and

Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Wholesale Debt

- $Segment of BSE\ Limited\ and\ the\ Company's\ website-www.edelweiss fin.com.$ Earnings per share for the half year ended March 31, 2017 and March 31, 2016 have been calculated for six months
- 5 Previous period's / year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to correspond with the

On the behalf of Board of Directors

Rujan Panjwani **Executive Director** Din: 00237366

Mumbai, May 16, 2017

current year's classification/disclosure.

# संक्षिप्त

## टेबल टेनिस : मानव, प्रेयुश यांना रौप्य

**नवी दिल्ली :** बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या आयटीटीएफ सुवर्णचषक टेबल टेनिस स्पर्धेत मानव ठकार आणि प्रेयुश सुरेश राज यांनी रौप्यपदकाची कमाई केली. जपानच्या फुमिया इगारशीने मानवला नमवले. इराणच्या आमिर मोहम्मद समादीने प्रेयुशवर मात केली.

#### नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज

म्युनिच : म्युनिच, जर्मनी येथे होणाऱ्या रायफल तसेच पिस्तूल विश्वचषकासाठी २५ सदस्यीय भारतीय संघ सज्ज झाला आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दीपक कुमार, रवी कुमार आणि सत्येंद्र सिंग भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याच प्रकारात अपूर्वी चंडेला, पूजा घटकर आणि मेघना साजनार हे त्रिकृट सहभागी होणार आहे. जितू राय, गुरप्रीत सिंग, संजीव राजपूत, प्रकाश नानजप्पा, चैन सिंग, हिना सिधू आणि तेजस्विनी सावंत पदकाच्या दावेदार असणार आहेत. यंदा झालेल्या विश्वचषकांमध्ये भारतीय नेमबाजांनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

#### भारताची नेपाळशी मैत्रीपूर्ण लढत

**नवी दिल्ली :** व्हिसा कारणांमुळे लेबनॉन संघाची भारताविरुद्धची मैत्रीपूर्ण लढत रद्द झाल्याने आता नेपाळविरुद्ध सामना होणार आहे. ६ जूनला अंधेरी क्रीडा संकुलातील मैदानात हा सामना होणार आहे. १३ जूनला भारतीय संघ आशियाई वषकातील पात्रता फेरीची क्रिग्झ प्रजासत्ताकविरुद्धची लढत खेळणार आहे.

#### टेनिस : सिद्धार्थ, सोनलची आगेकुच

**मुंबई :** महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित ११व्या रमेश देसाई स्मृती कुमार (१२ वर्षांखालील) स्पर्धेत सिद्धार्थ मराठे, सोनल पाटील यांनी सनसनाटी विजय नोंदवत विजयी आगेकुच केली. सिद्धार्थने व्यात ओब्रेनवर ६-२, ६-० असा विजय मिळवला. आसामच्या ॲडी थॉसेनने ऋषील खोसलाचा २-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. मुर्लीच्या गटात सोनल पाटीलने लक्ष्मी अरुणकुमारला ६-७ (१०), ६-१, ६-२ असे नमवले. मधुरिमा सावंतने पवित्रा गरिखवर ६-४, ७-५ अशी मात केली. परी सिंगने अपूर्वा वेमुरीवर ६-०, ६-० असा विजय मिळवला. सायना देशपांडेने श्रावणी खवळेवर ६-१, ६-२ अशी

#### क्रिकेट : झुनझुनवाला महाविद्यालय अजिंक्य

**मुंबई :** मुंबई विद्यापीठ आणि रिझवी एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे आयोजित अबिस रिझवी सुपरएट महाविद्यालयीन ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत झुनझुनवाला महाविद्यालय संघाने रुपारेल महाविद्यालयाला ५७ धावांनी नमवत जेतेपदावर नाव कोरले. झुनझुनवाला संघाने प्रथम फलंदाजी करताना १३६ धावा केल्या. कुणाल चाळकेने ४७ धावांची खेळी केली. रुपारेल महाविद्यालयाक डून सचिन यादवने ३ तर क्षितिज लांडेडने २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रुपारेल संघाचा डाव ७८ धावांतच आटोपला. शम्स मुलानीने ४ तर श्रेयस केसकरने २ बळी वेतले. कुणाल चाळकेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. परीक्षित वलसंगकरला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शम्स मुलानी सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर रुद्र धांड्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. ट्वेन्टी-२० प्रकारात द्विशतकी खेळी साकारणाऱ्या रुद्रला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

#### क्रिकेट : रोशन-अक्षय जोडी विजेती

मुंबई : डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानतर्फे आयोजित मेडिको चषक दुहेरी विकेट स्पर्धेत मुलुंडचे डॉ. रोशन कोल्हे आणि अंधेरीचे डॉ. अक्षय लुल्ले जोडीने जेतेपदावर नाव कोरले. या जोडीने डॉ. कवल यादव आणि डॉ. सुधीर जोडीचा २६-६ असा धुव्वा उडवला. यष्टीरक्षक सिद्धेश गवस आणि आदर्श कदमपट्टे यांना क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार मिळाला.

# राज्य बास्केटबाल : पुण्याचे संघ उपात्य फेरीत

**पुणे :** आक्रमक खेळाच्या जोरावर पुण्याच्या मुले व मुली या दोन्ही संघांनी कुमारांच्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. मुलांमध्ये औरंगाबाद संघाने सातारा संघावर निसटता विजय नोंदवत उपांत्य फेरी निश्चित केली. शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुर्लीच्या विभागात पुणे संघाने सातारा संघाला ६६-४२ असे पराभृत केले. पुण्याकडून श्रुती शेरीगर, आर्या रिसवडकर व सिद्धी कोठावळे यांची उल्लेखनीय कामगिरी केली. मुलांच्या विभागात पुणे संघाने अमरावती संघाला ६४-४५ असे पराभूत केले, त्यांच्याकडून प्रतीक उभे व नागेश सुतार यांनी कौतुकास्पद खेळ केला. अमरावती संघाच्या रितेश कांबळे व अभिषेक जवंजाळ यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली. औरंगाबाद संघाने सातारा संघाला ८७-८५ असे केवळ दोन गुणांनी पराभूत केले.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग

शुद्धिपत्रक

कार्यकारी अभियंता, मुंबई मध्यवर्ती विभाग क्र. II, केंसाबांवि, निर्माण सदन, २ रा मजला,

काणेनगर, ॲण्टॉप हिल, मुंबई-३७. या कार्यालयाच्या ई-निविदा मागविणारी सूचना जी क्र.

१२(८)/एमसीडी॥/एबी/२०१७/१३४५-हिंदी दिनोंकित १२.०५.२०१७ अंतर्गत पारित

करण्यात आली होती. त्यातील **निमासू क. ०४/ईई/एमसीडीII/२०१७-१८** मध्ये खालील

अन्. क्र. १ साठी-) कामाचे अंदाजे मृत्य रु. ८,३१,८९८/- च्या ऐवजी रु. ८,१९,४९८/-

सर्व इतर अटी आणि शर्ती अपरिवर्तनीय राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या संदर्भात

पॅरकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी कायदा २०१३ अंतर्गत अंतर्भृत

अँकरेज, सीटीएस क्र. २७५/बी, गाव

दिनांकाच्या ७ दिवस अगोदरपर्यंत पाठवावे.

हे १७ में २०१७ रोजी दिनांकित

में, फेडरल ऑण्ड रिमकांत

अर्जदार कंपनीसाठी वकील,

करता येतील

देवनार, ऑफ गोवंडी स्टेशन रोड,

गोवंडी (पूर्व), मुंबई-४०००८८.

असे वाचण्यात यावे आणि इसारा रक्कम रु. १६,६३८/- च्या ऐवजी रु. १६,३९०/- असे

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायासन

न्यायपीठ, मुंबई

कंपनी योजना दावा क्र. ३६४/२०१७

कंपनी योजना अर्ज क्र. ३५९/२०१७ शी संबंधित

आणि वेळोवेळी करण्यात आलेल्या नियमांच्या चौकटींनुसार

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य लागू होणाऱ्या तरतुदी

पारेख मरीन एजन्सीज प्रा. लि. सीब्रिज मेरीटाइम एजन्सीज प्रा. लि., लॉजिस्टिक

सर्व्हिसेस प्रा. लि. पीएससी व्हेंचर्स लि. पारनोवो व्हेंचर्स प्रा. लि. (हस्तांतरित कंपनी)

यांच्यासह पॅरकॉर्प प्रा. लि. (हस्तांतरिती कं.) आणि सीब्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट

लिमिटेड, ट्रिटॉन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रा. लि. सीब्रिज मरीन एजन्सीज

प्रायक्टेट लिमिटेड आणि पीएमएल प्रायक्टेट लिमिटेड ("रिझल्टिंग कंपनी") आणि

) ... अर्जदार कंपनी

त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील कराराच्या संयुक्त योजनेसंदर्भात

उपरोक्त कंपनी योजना दाव्याच्या सुनावणीसंदर्भात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत आणि परिख मरीन एजन्मीज प्रायव्हेट

लिमिटेड, सीब्रिज मेरीटाइम एजन्सी प्रा. लि., लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि., पीएससी व्हेंचर्स

प्रा. लि., पारनोव्हो व्हेंचर्स प्रा. लि. (हस्तांतरित कंपनी) पॅरकॉर्प प्रा. लि. (हस्तांतरिती कंपनी)

आणि सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस ऑइल फिल्ड सर्व्हिसेस

प्रायन्हेट लिमिटेड, सीक्रिज मरीन एजन्सीज प्रायन्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस प्रायन्हेट

लिमिटेड आणि पीएमएल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (रिझल्टिंग कंपनी) आणि त्यांचे संबंधित

भागधारक यांच्यातील कंपनी योजनेच्या कराराच्या व्यवस्थेच्या संमतीकरिता असलेल्या नियमांच्या

चौकटीनुसार अर्जदार कंपनीद्वारे २६ एप्रिल २०१७ रोजी केलेल्या प्रतिपादनानुसार १ मे २०१७

रोजी मा. राष्ट्रीय कंपनी न्यायासनासमोर ०१ मे २०१७ रोजी सादर करून घेतल्यानुसार उपरोक्त

कंपनी योजना दावा सुनावणीसाठी मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायपीठ यांच्यापुढे बुधवार, ७ जून

कोणीही संबंधित व्यक्तीचा नमुद कंपनी योजनेला पाठिंबा/हरकत असल्यास त्याचे प्रतिपादन लेखी

स्बरूपात त्याच्या/तिच्या नाव आणि पत्यासह खाली नमृद पत्यावर दाव्याच्या सुनावणीच्या

दाव्याची प्रत आमच्या कार्यालयातुन उपरोक्त कंपनी योजना दाव्याच्या सुनावणीच्या ७ दिवस

अगोदरपर्यंत विहित शुल्काचा भरणा करून सोमवार ते शुक्रवार १०.०० ते ५.०० वा.पर्यंत प्राप्त

फेडरल आणि रिमकांत यांच्यासाठी

अर्जदार कंपनीसाठी वकील

भागीदार

पत्ता :

२०१७ रोजी स. ११.०० वा. किंवा त्यानंतर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आले आहे.

# फ्रेंच स्पर्धेसाटी शारापोव्हा अपात्र

क्रीडा

पीटीआय, पॅरिस

**प्रतिबंधित उत्तेजक** सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने एका वर्षाची बंदीची शिक्षा पूर्ण करून परतलेल्या टेनिसपट्र मारिया शारापोव्हाला वर्षातील दुसऱ्या अर्थात फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता येणार नाही. फ्रेंच स्पर्धेच्या संयोजकांनी शारापोव्हाला थेट प्रवेश देण्यास नकार दिला. फ्रेंच टेनिस महासंघाचे अध्यक्ष बरनॉर्ड ग्युइडीसेली यांनी यासंदर्भात

उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याने शारापोव्हावर १५ महिन्यांकरता बंदी घालण्यात आली. बंदीच्या कालावधीत कसून सराव करणाऱ्या शारापोव्हाने फ्रेंच खुली स्पर्धा पुनरागमनाचे उदिष्ट असेल असे स्पष्ट केले होते. वर्षभर स्पर्धांपासून दूर असल्याने शारापोव्हाची जागतिक क्रमवारीत घसरण झाली होती. यामुळे फ्रेंच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला वाइल्ड कार्ड मिळणे आवश्यक होते. दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंकरता वाइल्ड कार्ड देता येऊ शकते मात्र खेळभावनेला बट्टा लावणाऱ्या उत्तेजक सेवनात दोषी आढळणाऱ्या खेळाडूला वाइल्ड कार्ड देता येणार नाही असे ग्युइडीसेली यांनी स्पष्ट केले. शारापोव्हाने २०१२ आणि २०१४ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. कोणीही तिच्याकडून ही जेतेपदेहिरावून घेऊ शकत नाही. मात्र यंदाच्या स्पर्धेसाठी तिला वाइल्ड कार्ड देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पाच जेतेपदे नावावर असणाऱ्या शारापोव्हाला मेलडोनियम या प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवनप्रकरणी शिक्षा करण्यात आली होती. शारापोव्हाला तिची बाजू आंतरराष्ट्रीय

चिवट लढतीनंतरही

मिळाली. शारापोव्हाने औषधोपचारांचा भाग म्हणून या द्रव्याचे सेवन केलेले नाही. जाणीवपूर्वक उत्तेजक सेवन केल्याने क्रीडा लवादाने शारापोव्हाला १५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली

शिक्षा पूर्ण केल्यानंतर शारापोव्हाने स्टुटगार्ट स्पर्धेद्वारे पुनरागमन केले. या स्पर्धेत तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. माद्रिद स्पर्धेत तिने बाद फेरी गाठली. मात्र फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची पात्रता फेरीत खेळण्यासाठी एवढे गुणांकन पुरेसे नसल्याने तिचे स्पर्धेचे भवितव्य वाइल्ड कार्डावर अवलंबुन

मारियाला वाइल्ड कार्ड मिळू शकले नाही याचे वाईट वाटले. तिच्या चाहत्यांबाबत मला आणखी वाईट वाटते. शारापोव्हाच्या चाहत्यांचा हिरमोड होणे साहजिक आहे. मात्र स्पर्धेचे आणि पर्यायाने खेळाची मूल्ये जपणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे ग्युइडीसेली यांनी सांगितले. 'नैसर्गिक गुणवत्तेच्या बळावर

खेळाडूंनी जिंकण्यासाठी प्रयत्न

लागतो. त्याचवेळी अन्य खेळाडुंवरही अन्याय होतो. खेळाचे पावित्र्य राखणे अत्यावश्यक आहे, उत्तेजकांची वाळवी नष्ट करण्यासाठी जगभरातील संयोजक प्रयत्नशील आहेत. मारिया एक लोकप्रिय खेळाडू आहे. तिचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. म्हणूनच तिच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे. नियमांचे उल्लंघन करून वाइल्ड कार्ड देणे योग्य होणार नाही',

असे ग्युइडीसेली यांनी स्पष्ट केले. शारापोव्हाला वाइल्ड कार्ड नाकारण्यात आल्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेत महिला गटात नव्या खेळाडूंना जेतेपद पटकावता येऊ



## दुखापतीमुळे रोम स्पर्धेतून माघार

रोम : फ्रेंच खुल्या टेनिस

स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड

नाकारण्यात आलेल्या मारिया शारापोव्हाने रोम टेनिस स्पर्धेतून दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली. पुरुष गटात गतविजेत्या ॲण्डी मरेला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले शारापोव्हाने क्रोएशियाच्या मिरजाना ल्युकिक बारोनीविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला शारापोव्हा या लढतीत ४-६, ६-३, २-१ अशी आघाडीवर होती. मात्र दुखापत बळावल्याने शारापोव्हाने माघार घेण्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे माघार घ्यावी लागणे दुःखद आहे. चाहत्यांची क्षमा मागते. मांडीच्या दुखापतीवर योग्य उपचार घेणार आहे. ही दुखापत गंभीर नसावी अशी आशा आहे अशा शब्दांत शारापोव्हाने आपल्या भावना व्यक्त केल्या. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ॲण्डी मरेला दुसऱ्या फेरीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. फॅबिओ फॉगनिनीने मरेवर ६-२, ६-४ असा सहज विजय मिळवला. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मरेसाठी हा मोठा धक्का आहे. मी चांगला खेळू शकलो नाही. मी सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र फॉगनिनीने दिमाखदार खेळ करत बाजी मारली. अन्य लढतीत नोव्हाक जोकोव्हिचने

ॲलिझ बेडनेवर ७-६ (७-२),

६-२ अशी मात केली.

कौतुक करीत कपिल म्हणाले,

'जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीबाबत

मला सुरुवातीला फारशी चमक

जाणवली नव्हती. मात्र त्याने केलेली

प्रगती खुपच समाधानकारक आहे.

चेंडु टाकण्याबाबतची त्याची शैली

फारशी आकर्षक नसली तरी टप्पा व


करण्याबाबत त्याने प्रभाव दाखविला

आहे. तो यॉर्करही चांगल्या पद्धतीने

टाकत असतो. आपल्या संघात

गोलंदाजी

ओळखून



# कोलकाताचा भेदक मारा

#### कोल्टिअर नीलचे ३ बळी; वॉर्नर अपयशी

वृत्तसंस्था, बेंगळुरू

**पावसाच्या शक्यतेमुळे** निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे या गोष्टींचा फायदा उठवत कोलकाता नाइट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादला अवघ्या १२८ धावांतच रोखले. दुखापतीनंतर परतलेल्या नॅथन कोल्टिअर नीलने हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले.

हैदराबादच्या साऱ्या आशा डेव्हिड वॉर्नरवर एकवटल्या होत्या. वॉर्नर आणि शिखर धवन जोडीने २५ धावांची सलामी दिली. उमेश यादवच्या चेंड्वर मोठा फटका खेळण्याचा धवनचा (११) प्रयत्न रॉबिन उथप्पाच्या हातात विसावला. जाऊन हेन्रिकेऐवजी संधी मिळालेला केन विल्यमसन (२४) मोठी खेळी साकारू शकला नाही, नॅथन कोल्टिअर नीलने त्याला माघारी धाडले. पीयुष चावलाच्या फिरकीचे कोडे वॉर्नर सोडव् शकला नाही. नेहमीच्या सहजतेने खेळू न शकणाऱ्या वॉर्नरने ३५ चेंड्त २ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या.

विजय शंकरने आक्रमक सुरुवात केली मात्र कोल्टिअर नीलने त्याला सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने २२ धावा केल्या. दोन चेंडूंनंतर नीलने ख्रिस जॉर्डनला माघारी परतावले. नमन ओझाने फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र डावातील शेवटच्या चेंड् वर ट्रेंट बोल्टने त्याला बाद केले. त्याने २६ धावा केल्या. हैदराबादचा डाव संपतानाच पावसाचे आगमन झाले. पावसाचा जोर वाढल्याने निर्धारित वेळेत खेळ सुरू होऊ शकला नाही. एका तासानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने अखरचे वृत्त हाती आले तेव्हा कोलकाताचा डाव सुरू झाला नव्हता.

#### संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १२८ (डेव्हिड वॉर्नर ३७, केन विल्यमसन २४, विजय शंकर २२, नॅथन कोल्टिअर नील ३/२०, उमेश यादव २/२१) वि. कोलकाता नाइट रायडर्स.

#### चॅम्पियन्स स्पर्धेत विराटला सूर सापडेल - कपिलदेव विश्वचषक जिंकला होता. जसप्रित बुमराह याच्या गोलंदाजीचे

#### भारताचा पराभव क्रीडा प्रतिनिधी, मुंबई पुकेकोहे (न्युझीलंड): कामगिरीत

सुधारणा करत भारतीय महिला हॉकीपटुंनी न्युझीलंडला चिवट लढत दिली. पण न्युझीलंडने ही तिसरी कसोटी ३-२ अशी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी

भारताला दुसऱ्या सामन्यात २-८ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्या तुलनेत त्यांनी तिसऱ्या लढतीत चांगली झुंज दिली. भारताकडून दीपग्रेस एक्काने नवव्या मिनिटाला गोल केला. ५९ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत राणी हिने मोनिका हिच्याकडे पास दिला व त्यावर मोनिका हिने कोणतीही चूक न करता गोल केला.

विराट कोहलीला आयपीएलमध्ये

अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेत तो चमक दाखवेल, असा विश्वास माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला कपिल यांनी सांगितले, 'विराटकडे

असलेली क्षमता, नैपुण्य याची काळजी करू नये. आयपीएलमध्ये त्याला अपेक्षेइतक्या धावा करता आल्या नाहीत याचे कारण मला माहीत नाही. तथापि त्याच्या फॉर्मबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, भारतीय संघाचा तो मुख्य आधारस्तंभ आहे. त्याच्या खेळामळे अन्य सहकाऱ्यांना



सहकाऱ्यांकड्नही चांगली कामगिरी

गतविजेत्या भारताला चॅम्पियन्स स्पर्धेतील पहिल्या लढतीत चार जनला पाकिस्तानबरोबर खेळावे लागणार आहे. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा

भ्वनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा असे अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाजीबाबत मला काळजी वाटत नाही.'

#### मुंबई येथील दी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल बेन्चसमोर २०१७ च्या कंपनी योजना प्रयुक्ती क्र. ३६० सोबत संबद्ध

२०१७ चा कंपनी योजना विनंतीअर्ज क्र. ३६५

कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे २३० ते २३२ व अन्य लागु तरत्दी आणि वेळोवेळी लागु केल्याप्रमाणे त्याखाली तयार केलेले नियम यांच्या बाबतीत;

पारेख मरीन एजन्सीज प्रा. लि., सीक्रिज मेरीटाइम एजन्सीज प्रा. लि., लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि., पीएससी व्हेंचर्स प्रा. लि., पानोंक्टा व्हेंचर्स प्रा. लि. (''हस्तांतरक कंपन्या") आणि पारकॉर्प प्रा. लि. ("हस्तांतरिती कंपनी") व सीब्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ट्रायटन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि

१. सीब्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, खासगी कंपनी जी कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापलेली आहे आणि ४१५, नवरतन, ४ था मजला ६९, पी. डी'मेलो रोड, कर्नाक ब्रिज, मुंबई-४००००९ येथे तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे.

४०००८८ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेली

कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित व अँकरेज, सीटीएस नं. २७५/बी, गाव देवनार, ऑफ गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई ४०००८८ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी

कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित व १०९, मजला-१०, फ्लॉट २२६, बजाज भवन, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, नरिमन पॉइन्ट, मुंबई-४०००२१ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी

उपरि कंपनी योजना विनंतीअर्ज सुनावणीची सूचना

नोंद घेण्यात यांबी की, पारेख मरीन एजन्सीज प्रा. लि., सीब्रिज मेरीटाइम एजन्सीज प्रा. लि. लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि., पीएससी व्हेंचर्स प्रा. लि., पानोंव्हा व्हेंचर्स प्रा. लि. (''हस्तांतरक कंपन्या") आणि पारकॉर्प प्रा. लि. ("हस्तांतरिती कंपनीं") व सीब्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ट्रायटन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायब्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्ब्हिसेस प्रायब्हेट लिमिटेड आणि पीएमएल व्हेंचर्स प्रायब्हेट लिमिटेड (''रिझिल्टिंग कंपन्या'') व त्यांचे आपापले भागधारक यांच्या दरम्यानची कम्पोझिट स्कीम ऑफ अरेंजमेन्ट संमत करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि त्याखाली तयार केलेले संबंधित नियम यानुसार उपरोल्लेखित कंपनी योजना विनंतीअर्ज २६ एप्रिल २०१७ रोजी विनंती अर्जदारांनी सादर केला होता तो माननीय नॅशनल कंपनी लॉ टिब्युनलने १ में २०१७ रोजी दाखल करून घेतला व असे की बुधवार, ७ जून २०१७ रोजी सकाळी ११ वाजता किंवा त्यानंतर लवकरच माननीय नेंशनल कंपनी लॉ ट्रिब्य्नलसमोर उपरोक्त

उक्त कंपनी योजना विनंतीअर्जाला पाठिंबा देऊ/विरोध करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संबंधित व्यक्तीने आपल्या नाव व पत्यासह आपले म्हणणे लेखी स्वरूपात आमच्याकडे निम्नोल्लेखित पत्यावर, विनंतीअर्जाच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान ७ दिवस अगोदर पाठवावे. उशिरात उशिरा म्हणजे उपरि कंपनी योजना विनंतीअर्जाच्या सुनावणीपूर्वी ७ दिवस अगोदरपर्यंत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी १०.३० ते सार्यं. ५ वाजण्याच्या दरम्यान विनंतीअर्जाची प्रत. त्यासाठीचे विहित शल्क प्रदान करून आमच्या कार्यालयातून प्राप्त करावी. फेडरल ॲण्ड रिमकान्तकरिता

भागीदार

#### ADLABS Entertainment Limited Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur,

District Raigad 410 203, Maharashtra, India. Corporate Office: 9" Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053, Maharashtra, India. CIN: L92490MH2010PLC199925, Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088

Email: compliance@adlabsentertainment.com Website: www.adlabsimagica.com

#### NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulations 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, May 25, 2017, inter alia, to consider and approve Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2017.

The said notice is also available on the Company's website at www.adlabsimagica.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

> For Adlabs Entertainment Limited Madhulika Rawat Company Secretary

#### राष्ट्रीय कंपनी विधी न्यायासन न्यायपीठ, मुंबई कंपनी योजना दावा क्र. ३६२/२०१७ कंपनी योजना अर्ज क्र. ३५७/२०१७ शी संबंधित

कंपनी कायदा, २०१३ च्या संदर्भत

Place: Mumbai

Date: May 17, 2017

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य लागू होणाऱ्या तरतुदी आणि वेळोवेळी करण्यात आलेल्या नियमांच्या चौकटींन्सार

पारेख मरीन एवन्सीव प्रा. लि. सीक्षिव मेरीटाइम एजन्सीन प्रा. लि., लॉनिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि. पीएससी व्हेंचर्स लि. पारनोवो व्हेंचर्स प्रा. लि. (हस्तांतरित कंपनी) यांच्यासह पॅरकॉर्प प्रा. लि. (हस्तांतरिती कं.) आणि सीक्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ट्रिटॉन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रा. लि. सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएमएल प्रायव्हेट लिमिटेड (''रिझल्टिंग कंपनी'') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील कराराच्या संयुक्त योजनेसंदर्भात

पॅरकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कायदा २०१३ अंतर्गत अंतर्भृत अँकरेज, सीटीएस क्र. २७५/बी, गाव देवनार, ऑफ गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई-४०००८८. ) ... अर्जदार कंपनी

## उपरोक्त कंपनी योजना दाव्याच्या सुनावणीसंदर्भात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत आणि पारेख मरीन एजन्सीज प्रायब्हेट लिमिटेड, सीक्रिज मेरीटाइम एजन्सी प्रा. लि., लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि., पीएससी व्हेंचस प्रा. लि., पारनोव्हो व्हेंचर्स प्रा. लि. (हस्तांतरित कंपनी) पॅरकॉर्प प्रा. लि. (हस्तांतरिती कंपनी) आणि सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएमएल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (रिझिस्टिंग कंपनी) आणि त्यांचे संबेधित भागधारक यांच्यातील कंपनी योजनेच्या कराराच्या व्यवस्थेच्या संमतीकरिता असलेल्या नियमांच्या चौकटीनुसार अर्जदार कंपनीद्वारे २६ एप्रिल २०१७ रोजी केलेल्या प्रतिपादनानुसार १ मे २०१७ रोजी मा. राष्ट्रीय कंपनी न्यायासनासमोर ०१ मे २०१७ रोजी सादर करून घेतल्यानुसार उपरोक्त कंपनी योजना दावा सुनावणीसाठी मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायपीठ यांच्यापुढे बुधवार, ७ जुन २०१७ रोजी स. ११.०० वा. किंवा त्यानंतर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आले आहे. कोणीही संबंधित व्यक्तीचा नमूद कंपनी योजनेला पाठिंबा/हरकत असल्यास त्याचे प्रतिपादन लेखी स्बरूपात त्याच्या/तिच्या नाव आणि पत्यासह खाली नमूद पत्यावर दाव्याच्या सुनावणीच्या दिनांकाच्या ७ दिवस अगोदरपर्यंत पाठवावे.

दाव्याची प्रत आमच्या कार्यालयातून उपरोक्त कंपनी योजना दाव्याच्या सुनावणीच्या ७ दिवस अगोदरपर्यंत विहित शुल्काचा भरणा करून सोमवार ते शुक्रवार १०.०० ते ५.०० वा.पर्यंत प्राप्त

हे १७ मे २०१७ रोजी दिनांकित

पता:

फेडरल आणि रिमकांत यांच्यासाठी अर्जदार कंपनीसाठी वकील भागीदार

मे. फेडरल ॲण्ड रिमकांत अर्जदार कंपनीसाठी वकील. १-१. कल्पतरू हेरीटेज, १ ला मजला, १२७, एम. जी. रोड, मुंबई-४००००१.

#### मुंबई येथील दी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल बेन्चसमोर २०१७ च्या कंपनी योजना प्रयुक्ती क्र. ३६० सोबत संबद्ध

२०१७ चा कंपनी योजना विनंतीअर्ज क्र. ३६५ कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबतीत;

कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे २३० ते २३२ व अन्य लागु तस्त्दी आणि

वेळोबेळी लागु केल्याप्रमाणे त्याखाली तयार केलेले नियम यांच्या बाबतीत;

पारेख मरीन एजन्सीज प्रा. लि., सीब्रिज मेरीटाइम एजन्सीज प्रा. लि., लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि., पीएससी व्हेंचर्स प्रा. लि., पानोंव्हा व्हेंचर्स प्रा. लि. ("हस्तांतरव कंपन्या'') आणि पारकॉर्प प्रा. लि. (''हस्तांतरिती कंपनी'') व सीब्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ट्रायटन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएमएल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ("रिझल्टिंग कंपन्या") व त्यांचे आपापले भागधारक यांच्यातील कम्पोझिट स्कीम ऑफ अरेंजमेन्ट बाबतीत

पारेख मरीन एजन्सीज प्रा. लि, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित व १, नवरतन, पी. डी'मेलो रोड, मुंबई-४००००९ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेली सीब्रिज मेरीटाइम एजन्सीज प्रा. लि., कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित व

१०९, बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी लॉजिस्टिक सर्विसेस प्रा. लि., कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित व १,

नवरतन, ६९, पी.डी'मेलो रोड, मुंबई-४००००९ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी पीएससी व्हेंचर्स प्रा. लि.,

कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित व अँकरेज, सीटीएस नं. २७५/बी, गाव देवनार, ऑफ गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई ४०००८८ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी

पानोंका व्हेंचर्स प्रा. लि. कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित व अँकरेज, सीटीएस नं. २७५/बी, गाव देवनार ऑफ गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई-४०००८८ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी

उपरि कंपनी योजना विनंतीअर्ज सुनावणीची सूचना

नोंद घेण्यात यावी की, पारेख मरीन एजन्सीज प्रा. लि., सीब्रिज मेरीटाइम एजन्सीज प्रा. लि. लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि., पीएससी व्हेंचर्स प्रा. लि., पानोंव्हा व्हेंचर्स प्रा. लि. ("हस्तांतरक कंपन्या") आणि पारकॉर्प प्रा. लि. (''हस्तांतरिती कंपनी'') व सीब्रिज प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ट्रायटन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सीब्रिज मरीन एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, पारेख मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएमएल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (''रिझल्टिंग कंपन्या'') आणि त्यांचे आपापले भागीदार यांच्या दरम्यानची कम्पोझिट स्कीम ऑफ अरेंजमेन्ट संमत करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि त्याअंतर्गत तयार केलेले संबंधित नियम यानुसार उपरोल्लेखित कंपनी योजना विनंतीअर्ज २६ एप्रिल २०१७ रोजी विनंती अर्जदारांनी सादर केला होता तो माननीय नैंशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने १ में २०१७ रोजी दाखल करून घेतला व असे की बुधवार, ७ जून २०१७ रोजी सकाळी ११ वाजता किंवा त्यानंतर लवकरच माननीय नैंशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलसमोर उपरोक्त

कंपनी योजना विनंतीअर्जाची सुनावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. उक्त कंपनी योजना विनंतीअर्जाला पाठिंबा देअ/विरोध करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संबंधित व्यवतीने आपत्या नाव व पत्यासह आपले म्हणणे लेखी स्वरूपात आमच्यावडे निम्नोल्लेखित पत्यावर, विनंतीअर्जाच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान ७ दिवस अगोदर पाठवावे. उशिरात उशिरा म्हणजे उपरि कंपनी योजना विनंतीअर्जाच्या सनावणीपूर्वी ७ दिवस अगोदरपर्यंत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी १०.३० ते सायं. ५ वाजण्यांच्या दरम्यान विनंतीअर्जाची प्रत, त्यासाठीचे विहित शुल्क प्रदान करून आमच्या कार्यालयातून प्राप्त करावी. दिनांकित १७ मे २०१७ फेडरल ॲण्ड रश्मिकान्तकरिता

भागीदार मे. फेडरल ॲण्ड रिमकान्त विनंतीअर्जदार कंपन्यांचे वकील

१-१, कल्पतरु हेस्टिंब, १ ला मजला, १२७ एम. बी. रोड, मुंबई-४००००१.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबतीत;

पीएमएल व्हेंचर्स प्राथव्हेट लिमिटेड ("रिझिल्टिंग कंपन्या") व त्यांचे आपापले

भागधारक यांच्यातील कम्पोझिट स्कीम ऑफ अरंजमेन्ट बाबतीत ट्रायटन मरीन ऑइल फिल्ड सर्व्हिसेस प्रा. लि., कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित व अँकरेज, सीटीएस-२७५/बी, गाव देवनार, गोवंडी (पूर्व), मुंबई ४०००८८ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेली खासगी कंपनी सीब्रिज मरीन एजन्सीज प्रा. लि., कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित व अँकरेज, सीटीएस नं. २७५/बी, गाव देवनार, गोवंडी (पूर्व), मुंबई

पारेखा गरीन सर्व्हिसेस प्रा. लि.

पीएमएल व्हेंचर्स प्रा. लि.

कंपनी योजना विनंतीअर्जाची सुनावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे

दिनांकित १७ मे २०१७

पता मे. फेडरल ॲण्ड रश्मिकान्त विनंतीअर्जदार कंपन्यांचे वकील १-१, कल्पतर हेरिटेज, १ ला मजला, १२७ एम. जी. रोड, मुंबई-४००००१.

हे एक वैदेशी त्कार बांसी मालक द इंडिकन एक्स्प्रेस (भी) लिमिटेड (आधीचे साव - द इंडिकन एक्स्प्रेस लिमिटेड) वांच्वासाठी इंडिकन एक्स्प्रेस लिमिटेड) वांच्वासाठी इंडिकन एक्स्प्रेस लिमिटेड) वांच्वासाठी इंडिकन एक्स्प्रेस लिमिटेड। वांच्वासाठी इंडिकन एक्स्प्रेस लिमिटेड। वांच्वासाठी इंडिकन एक्स्प्रेस टॉवर्स, निरमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१ वेथे प्राप्त निरम पॉइंट, मुंबई-४०० ०२१ वेथे प्राप्त कर्वालव : प्राप्त ने इंस्ल १३८, टीटीसी इंडिक्ट्वल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०. दूष्टवनी : ०२२-२७६३९९००; फॅक्स : ०२२-२७६३९९००; फॅक्स : ०२२-२७६३९९०/२७०६८९७ 🔳 अध्यक्ष, संचालक मंडळ : विवेक गोएंका 🔳 कार्यकारी प्रकाशक : वैदेही ठकार 🔳 संपादक : गिरीश कुबेर \* (\* पी.आर.बी. कावदानुसार संपादकीय जवाबवारी यांच्यावर आहे.) R. N. I. Reg. No. 1591/57 🔘 द इंडियन एक्स्प्रेस (पी) लिमिटेड. सर्व हक्क सुरक्षित. लेखी अनुमतीशिकाय संपूर्ण अथवा अंग्रतः पुनक्षकाशनास वा पुनःप्रसारणास मनई, 🔳 हवाई अधिभार - कोलकाता, दिव्रीसाठी प्रत्येकी १० रूपये.

Thu, 18 May 2017 टोक्सता epaper.loksatta.com/c/19134836

१-१, कल्पतरू हेरीटेज, १ ला मजला, १२७, एम. जी. रोड, मुंबई-४००००१.